कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईट: www.bankeauctions.com येथे परविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्रारे करण्यात येईल

सिवगुरिटायब्रेशन अँण्ड किन्स्ट्रवशन ऑफ फायनात्शियल अँसेटस अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिवगुरिटी इंटोस्ट अँबट, २००२ (यानंत अँबट) अतर्गत आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेर (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉपोरेट कार्यालय प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१५ ्हिरियाणा) आणि शाखा कार्यालय : आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे – ४००६०४ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आयआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकवाकी वसुल करण्यासाठी '<mark>जे आहे जेथे आहे तत्वाने आणि जे आहे जसे आहे तत्वाने 'तिच्या विक्रीच्या हक्कासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेबट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा</mark>

सांकेतिक कब्जाची तारीख कर्जदार/सह-मागणी सुचना स्थावर मिळकत/ राखीव किंमत तारीख आणि रक्कम तारण मत्तेचे वर्णन फ्लॅट क्र. ३०२, सुपर बिल्ट अप क्षेत्र ४२२ चौ. फू., ३रा मजला, ए विंग, \_\_\_\_\_ . श्री. शिवानंदा मुद्दु १३-एप्रिल-२०२२ ११-जुलै-२०२२ ह. **१५,३६,२८७**/- (रुपये पंधरा लाख (रुपये चौदा लाख अठ्ठ्यात्तर हजा तारखेनुसार एकूण थकबाकी: इमारत क्र. ३, कृष्ण नगरी, सन्हें क्र. ७५, हिस्सा क्र. ३ आणि ३ए, गाव पामटेंभी, तालुका पालघर, जिल्हा . सौ. जयश्री विद्रला छत्तीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मात्र) नऊशे मात्र) २२-जुलै-२०२२ पुजारी . कोटियन कॅटर्स बोली वाढीव रक्कम इसारा अनामत रक्कम (इअर) पामर्टभी, तालुका पालघर, जिल्हा ठाणे धारक मिळकतीचे ते सर्व भाग अर्थाण विभाग. (प्रोस्पेक्ट क्र. . २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मालमत्तेची तपासणीची तारीख इअर शेवटची तारीख ई-लिलावाची तारीख/वेळ १२-सप्टें-२०२२ ११०० ते १३.०० पर्यंत ०७-सप्टें-२०२२ स. ११.०० ते द्. १४.०० ०९-सप्टें-२०२२ सायं. ५ पर्यंत

प्रवानाचे माध्यम : सर्व प्रदान हे गुरुप्राम येथ <sup>2</sup>य 'आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड' च्या नावे डिमांड ड्राफ्ट द्वारे किंवा आरटीनीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्या तपशील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बैंकेचे नावः स्टॅण्डर्ड चार्टर्ड बैंक लि., सी) खाते क्र. ५३१०५०६६२९४, डी) आयएफएस कोड : SCBL0036025 किंवा पेमेंट लिंक: https://quickpay.iiflfinance.com

- . ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयर्ड आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रपत्र
- पाठविणे/सादर करणे आवश्यक आहे. बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूट रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनेटांमध्ये केल्यास, समाप्रीचा वेल आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल
- समाताच चळ जाताजा , नामाज्यकाण कारणारा क्ष्य. यसस्वी बोलीतरानी एओ यांनी बोली मुल्य स्विकारत्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे.
- खरेदीदाराने सेस, प्रयोज्य मुट्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दरासह इतर अनुषांगिक खर्च, प्रभार भरायचे आहेत. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत माग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट
- https://bankeauctions.com आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सह्य देण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर @7291981124/25/26 यांना मिळकतीशी संबंधित चौकशीसाठी श्री. जितंद्र गुप्ता @ ९३७२९५८००३, ईमेल आयडी: jitendra.gupta1@ifl.com यांना संपर्क करू शकतात.
- वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मत्तेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफए
- चरता चार करवारणा व प्रस्तात प्रच्या क्या व्याच्या पार पाराच्या करता है। कोणत्याही परिश्वितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जबावदार राहणा नाही. पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायधानुसार विकण्यात येतील
- वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जम
- आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८ (६) अन्वये वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना

कर्जदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्य लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चांसह तमुल करण्यात येईल.

दिनांक : १३-ऑगस्ट-२०२२

सही / - प्राधिकत अधिकारी

सांकेतिक कब्जा सूचना

**शाखा कार्यालय** : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, 

ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम ९३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या 🛭 ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील.

अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
			सूचनेतील रक्कम (रू.)	
٤.	सागर बबन जाधव आणि	फ्लॅट क्र. १०२ १ ला मजला फ्लोरेन्स टाऊन विंग ई, मौजे	एप्रिल ११,२०२२	कल्याण-
	सुनीता बबन जाधव-	डिकसल भिवपुरी कर्जत रोड, भिवपुरी जवळ, नवी मुंबई,	₹.	मुंबई
	एलबीकेएलवाय००००५४३१५११	महाराष्ट्र, कर्जत - ४१०२०१/ ऑगस्ट ०८, २०२२	१२,६८,१४५.००/-	
٦.	मोहम्मद अमझाद खान आणि	फ्लॅट क्र. ७०४, ७ वा मजला, ए-विंग, डेक्कन रेसिडेन्सी,	जानेवारी १८,२०२२	मुंबई
	अस्लम खान-	शीळफाटा पोस्ट, एस. नं.२३/१, खोपोली, ता. खालापूर,	₹.	
	एलबीएमयुएम००००५२६३४९५	जि. रायगड, महाराष्ट्र, खोपोली - ४१०२०३/ ऑगस्ट ०८,	३४,५५,९७०.००/-	
	-	२०२२		
₹.	योगेश एस. खांडेपारकर आणि	फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला विंग ए, विनायक आंगण एचपी	जानेवारी १८,२०२२	मुंबई
	सुरेखा एस. खांडेपारकर-	पेट्रोल पंपाजवळ, कर्जत, नवी मुंबई, महाराष्ट्र, नवी मुंबई-	₹.	
	एलबीएमयुएम००००४९४९०७२	४१०२०१/ ऑगस्ट ०८, २०२२	१२,२७,९२३.००/-	
٧.	हुसेन बशीर अहमद आणि	फ्लॅट क्र. ०२, दुसरा मजला, बी विंग, टाईप १ बिल्डिंगचा	फेब्रुवारी ०८,२०२२	मुंबई
	आलिया खानोम-	बी विंग, नेचर, मोदी रिसॉर्ट समोर, वांजळे, कर्जत, हिस्सा	₹.	
	एलबीएमयुएम००००४९१२९१३	क्र. ४ए/१४/ए/२ आणि ४ए/३ नवी मुंबई - ४१ ०२०१.	८,९९,६०१.००/-	
		/ऑगस्ट ०८, २०२२		

वरील नमद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सचना देण्यात येत आहे . अन्यथा गहाण मिळकती सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सुचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

दिनांक: ऑगस्ट १२, २०२२ प्राधिकत अधिकारी स्थळ: मुंबई आयसीआयसीआय बँक लिमिटेड

वसली अधिकारी, मंबर्द यांच्या कार्यालया समक्ष दी ग्रेंटर बॉम्बे को- ऑपरेटिव्ह बँक लि. च्या आवारांत जीबीसीबी हाऊस. ८९. भलेश्वर. मंबई ४०० ००२. दूरध्वनी : ६१२८ ५७३२/६१२८ ५७३३

फॉर्म 'झेड' (नियम १०७ चा पोट नियम ११ (डी-१) पहा)

स्थावर मिळकतीसाठी कब्जा सूचना ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल्स, १९६१ अंतर्गत दी **ग्रेटर बॉम्बे को – ऑपरेटिव्ह बँक लि**. चे वसुली अधिकारी असल्याने, **दिनांक १७ ऑगस्ट, २०२०** 

थ्री. रामभाऊ दत्त गपट (मे. सर्वाज्ञा ऑटो कन्सल्टंट यांच्या प्रकरणातील न्यायनिर्णित कर्जदार) यांना सूचनेत नमूद केलेली रु. ३४,९२,२०५/- (रुपये चौतीस लाख ब्यान्नव हजार दोनशे पाच मात्र) रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेस करण्यास सांगितले होते आणि न्यार्यनिर्णित कर्जदारांनी रकमेची परतफेड करण्यात कसूर केल्याने, निम्नस्वाक्षरीकारांनी ३० जुलै, २०२२ दिनांकीत जप्तीची सूचना जारी केली आणि खाली वर्णन केलेली मिळकत जप्त केली. न्यायनिर्णित कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतींचा सांकेतिक कब्जा महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल, १९६१ च्या नियम १०७ (११ (डी-१)) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून ह्या १० ऑगस्ट. २०२२ रोजी घेतला.

विशेषत: न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार दी ग्रेटर बॉम्बे को- ऑपरेटिव्ह बँक लि. च्या रक्कम ३०.०७.२०२२ रोजीप्रमाणे रु. ३४.९२.२०५/- व त्यावरील व्याज या रकमेसाठी भागअधीन गहील

स्थावर मिळकतीचे वर्णन

रो हाऊस सर्वाज्ञा, प्लॉट क्र. ६७, सेक्टर-५, घणसोली, नवी मुंबई-४०० ७०१. सीमाबद्धता : दक्षिणेला : पायवाट उत्तरेला : प्लॉट क्र. ६६

पूर्वेला : ९.० मी रुंद रस्ता पश्चिमेला : प्लॉट क्र. ६८

रोजी एक मागणी सूचना जारी करून, न्यायनिर्णित कर्जदार

सही / -दिनांक: १० ऑगस्ट, २०२२ (वसली अधिकारी) ठिकाण: घणसोली, नवी मुंबई (एमसीएस ॲक्टच्या कलम १५६(१) आणि नियम १०७) सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, 

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमुद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की. . सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव
۶.	सुवर्णा सोमनाथ रसाळ आणि सोमनाथ विष्णू रसाळ- एलबीटीएनई००००२८५७३७५	फ्लॅट नं.१३०३, १३वा मजला, बी-विंग, बिल्डिंग नं.२, यश एन्क्लेव्ह, शिवाजी नगर, कुंभारखान पाडा, सुभाष रोड, डोंबिवली प., जुना सर्व्हे नं.३४१, नवीन सर्व्हे नं.७८, हिसा नं.४, ठाणे ४२१२०२. १० ऑगस्ट, २०२२	एप्रिल ११, २०२२ रु ४६,३९,०७६.००/-	ठाणे
٧.	अमित हरिदास रुपोलिया आणि द्रौपदी हरिदास रुपोलिया– एलबीकेएलवाय००००२०४७२७०	पलॅट नं.२०२, दुसरा मजला, कॅडेन्स विंग, थरवाणी औरना, सब्हें नं.१३३, हिसा नं.१ (भाग), बारवी डॅम रोड, शिवमंदिर तलाव, गाव चिखलोली, अंबरनाथ (पश्चिम), जि. ठाणे, महाराष्ट्र ४२१५०१. १० ऑगस्ट, २०२२	एप्रिल १,२०२२ इ. १८,७१,१७९.००/-	कल्याण – मुंबई
ην .	माधवी महादेव मलाप आणि महादेव रामचंद्र मालप– एलबीव्हीआरआर०००५१६६३२३। एलबीव्हीआरआर०००५१ १५३२९	फ्लॅट क्रमांक १००३, १०वा मजला, सी विंग, शीतल अंजली, विरार पूर्व, २४१, पालघर ४०१ ३०५/ १० ऑगस्ट २०२२	एप्रिल ०८,२०२२ इ. ३२,८३,०२२.००/-	विरार

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२) च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील आयसीआयसीआय बँक लिमिटेड

KHANDWALA

#### KHANDWALA SECURITIES LIMITED

Regd. Office: Vikas Bldg., Ground floor, Green Street, Fort, Mumbai - 400 023. Tel. No: 91-22-40767373; Fax No: 91-22-40767377 Website: www.kslindia.com; Email: investorgrievances@kslindia.com; CIN No.: L67120MH1993PLC070709

#### **EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30<sup>TH</sup> JUNE, 2022

(₹ In Lakhs)

Sr.		STANDALONE			CONSOLIDATED			
No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	30.06.2022	31.03.2022	30.06.2022	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	
1	Total Income from operations	74.00	229.18	153.75	74.00	229.18	153.75	
2	Net Profit/(Loss) for the Period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	(26.95)	30.26	10.55	(26.97)	30.11	10.55	
3	Net Profit/(Loss) for the Period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(26.95)	30.26	10.55	(26.97)	30.11	10.55	
4	Net Profit/(Loss) for the Period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(25.49)	32.08	11.84	(25.52)	31.92	11.84	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)]	(25.49)	35.28	11.84	(25.52)	35.12	11.84	
6	Equity Share Capital	1,193.90	1,193.90	1,193.90	1,193.90	1,193.90	1,193.90	
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each)							
	Basic:	(0.21)	0.27	0.10	(0.21)	0.27	0.10	
	Diluted:	(0.21)	0.27	0.10	(0.21)	0.27	0.10	

- 1) The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended on 30th June 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended on 30th June 2022 are available on the Stock Exchange Website www.nseindia.com and www.bseindia.com and on the company's website www.kslindia.com.
- 2) The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015.

By order of the Board For Khandwala Securities Limited Paresh Khandwala

Managing Director

Place: Mumbai

Dated: August 12, 2022

## **था**⊌ि | प्रायव्हेट इक्विटी

### आयएल ॲण्ड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : दी आयएल ॲण्ड एफएस फायनान्शिअल सेंटर, सी-२२, 'जी' ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१.

#### ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(ईपीएस सोडून रु. लाखांत)

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशिल	३०.०६.२०२२ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२१ (अलेखापरिक्षित)	39.03.7077	39.03.7077
	(अलखापाराक्षत)	(अलखापाराक्षत)	(लेखापरिक्षित) (टीप ३)	(लेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१,८५२.८९	८८४.४२	२,०५१.२७	५,७४२.४०
काळावधी/वर्षासाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	8८२.४९	८१.७७	१,०२६.२६	१,५३१.१७
काळावधी/वर्षासाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींनंतर)	8८२.४९	८१.७७	१,०२६.२६	१,५३१.१७
काळावधी/वर्षासाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	२९४.४५	9.38	९७५.५४	१,३१६.३३
काळावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	५७९.४३	१११.३७	१,१३५.३८	१,५७५.४९
समभाग भांडवल	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५
प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २/ – प्रत्येकी) मूलभूत आणि सौम्यिकृत	9.09	(٥.٥१)	0.70	0.74

(१) तुलनात्मक तिमाहीसह ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही साठी आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड (''होल्डिंग कंपनी''), तिच्या उपकंपन्या (होल्डिंग कंपनी आणि तिच्या उपकंपन्या एकत्रितपणे ''ग्रुप'' आहेत) आणि संयुक्तपणे नियंत्रित मंडळे यांचे वरील एकत्रित वित्तीय निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत १२ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने ते मंजुर केले.

वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड ३४-अंतरिम वित्तीय अहवाल मध्ये धालून दिलेली गणन आणि मापन तत्वे सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत अन्य लेखा तत्त्वानुसार बनवले आहेत.

निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए), भारत सरकारने त्यांच्या दिनांक १ ऑक्टोबर, २०१८ च्या पत्राद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २१२ (१) आयएल ॲण्ड एफएस आणि तिच्या उपकंपन्या (कंपनी धरून) विरुद्ध सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ) कडून तपास सुरू केला आहे. त्यांच्या तपासाचा एक भाग म्हणून एसएफआयओ आणि एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ला ग्रुपकडून सातत्याने माहिती हवी असते ज्याचे ग्रुपने पालन केले आहे. तपास कार्य चालू आहे व ग्रुप तपास यंत्रणांशी पूर्ण सहकार्य करत आहे. ३ डिसेंबर, २०१८ रोजी एमसीए ने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) च्या निर्देशांवरून आयएल ॲण्ड एफएसच्या विविध ग्रुप कंपन्यांना १ ऑक्टोबर, २०१८ रोजी त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत उत्तरवादी म्हणून खटल्यात सामील केले आहे. (ज्यामध्ये कंपनी समाविष्ट आहेत). पुढे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३०(१) अंतर्गत एमसीएच्या अन्य याचिकेच्या आधारे, एनसीएलटीने १ जानेवारी, २०१९ रोजी आयएल अँड एफएस (अंतिम होल्डिंग कंपनी) आयएल अँड एफएस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ('आयएफआयएन' उपकंपनी) आणि आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड (''आयटीएनएल'' उपकंपनी) च्या मागील आर्थिक वर्षे २०१२-१३ ते आर्थिक वर्ष २०१७-१८ पर्यंतच्या लेखा पुस्तकांना पुन्हा उघडण्याचे आदेश दिले. ग्रुपला जेव्हा सध्याच्या समजुतीप्रमाणे, वरील बाबींचा वित्तीय निष्कर्षांवर मोठा परिणाम होईल असे वाटत नसले तरी, वरील घडामोडीचे जे काही परिणाम होतील ते केवळ उपरोक्त प्रकरण निकाली निघेल तेव्हाच समजेल आणि म्हणून ह्या टप्प्यावर ते ठरविता येत नाही.

सध्याच्या निधीचा एक मोठा हिस्सा समुहाकडून सांभाळला/सल्ला दिला जाणारा/ची मुदत पुढील १२ महिन्यांत संपत आहेत ज्यामुळे त्यानंतर कंपनीच्या शुल्क महसुलात लक्षणीय घट होणार आहे. व्यवस्थापनाची अपेक्षा आहे की, ३१ मार्च, २०२२ रोजीस समुहाने धारण केलेल्या तरल मालमत्तांसह समुहाच्या भविष्यातील प्राप्ती समुहाची सांभाळला/सल्ला दिला जाणाऱ्या सध्याची आणि पुढील १२ महिन्यांत उद्भवणारी भविष्यातील दायित्वे निभावण्यास पुरेशी ठरेल.

दरम्यान, आयएल अँड एफएस संचालक मंडळ आयएल अँड एफएस ग्रुपच्या हितसंबंधीसाठी मूल्य राखून ठेवणे शक्य व्हावे म्हणून एका निराकरण योजनेवर काम करत आहे इतर गोष्टींसह निराकरण योजनेमध्ये आयएल अँड एफएसच्या मालकीच्या मत्ता/व्यवसाय/कंपन्यांची विक्री अंतर्भूत आहे. आणि ह्या बाबतीत, आयएल अँड एफएस संचालक मंडळाने २१ डिसेंबर, २०१८ आणि २७ सप्टेंबर, २०१९ रोजी होल्डिंग कंपनी मधील तिच्या संपूर्ण हिश्श्याच्या विक्रीकरिता एक सार्वजनिक स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) निमंत्रित केली आहे. त्यानुसार, अशी हिस्सा विक्री पूर्ण होणे प्रलंबित असेपर्यंत नवे निधी उभारण्याच्या ग्रुपच्या योजनेला स्थगित ठेवले आहे. जेव्हा हिस्सा विक्री बाबत मोठी साशंकता आहे. व्यवस्थापनाला विश्वास आहे की, हे वित्तीय निष्कर्ष बनवण्यासाठी वापरलेली कार्यरत संस्था म्हणूनची गृहितके योग्यच आहेत.

अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे

				(रु. लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशिल	३०.०६.२०२२	३०.०६.२०२१	38.03.2022	३१.०३.२०२२
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित) (टीप ३)	(लेखापरिक्षित)
एकूण उत्पन्न	९०.६०	१६७.५६	१,६६६.२९	२,४३४.४८
कर पूर्व नफा/(तोटा)	(१४६.३९)	(१३०.४६)	१,४२२.१३	१,२०३.९८
करोत्तर नफा/(तोटा)	(१४१.४०)	(१२०.७०)	१,४२२.१४	१,२४९.६७

संचालक मंडळाच्या आदेशावरून

चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर

# Bajaj Electricals Ltd. BAJAJ Inspiring Trust

#### ३० जून, २०२२ रोजी सपलेल्या तिमाहीसाठीचे एकत्रीकृत वित्तीय निष्कर्ष

(प्रति समभाग डेटा व्यतिरिक्त ₹ लाखांमध्ये)

अ.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
क्र.	तपशील	३०.०६.२२ (अलेखापरीक्षित)	३ <b>१.०३.२२</b> (लेखापरीक्षित)	३०.०६.२ <b>१</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.०३.२२</b> (लेखापरीक्षित)	
9	कामकाजांपासून एकूण उत्पन्न	9२२,९9२	933,832	८५,६८५	४८१,३०१	
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर,	५,६७०	५,५७३	(३,१४१)	१७,९५२	
	अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी)*					
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	५,६७०	५,२१३	(३,१४१)	१६,६२९	
	(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)*					
8	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	४,११९	३,८६७	(२,४९७)	१२,४४१	
	(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)*					
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४,०७९	४,११९	(२,४६०)	93,099	
	[कालावधीसाठी (करपश्चात) नफा/(तोटा) आणि					
	इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांनी युक्त]					
ξ.	समभाग भांडवल				२,२९७	
0	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) मागील वर्षाच्या				१७०,०४९	
	लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शवण्यात आल्याप्रमाणे					
1 1	निव्वळ मूल्य				१७२,०८३	
8	प्रति समभागावरील उत्पन्न अपवादात्मक बाबीनंतर					
	(वार्षिकीकृत नाही) (₹२/- चे दर्शनी मूल्य )	2.4.0		(0.0.1)	0 44	
	मूलभूत : सौन्यीकृत :	3.49	3.30	(2.9८)	90.64	
		<b>३.५</b> ७	3.3६	(२.१८)	90.८9	
	प्रति समभागावरील उत्पन्न अपवादात्मक बाबींपूर्वी (वार्षिकीकृत नाही ) (₹२/= चे दर्शनी मूल्य)					
	प्लभूत :	3.49	3.80	(२.१८)	99.09	
	रहा है। सौम्यीकृत :	3.40	3.49	(२.१८)	99.80	
	साम्याकृत :	3.40	3 48	(२.१८)	99.	

#### स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांचे महत्त्वपूर्ण आकडे

(₹ लाखामध्ये)

अ.			संपलेले वर्ष		
क्र.	तपशील	३०.०६.२२ (अलेखापरीक्षित)	<b>३१.०३.२२</b> (लेखापरीक्षित)	३०.०६.२ <b>१</b> (अलेखापरीक्षित)	<b>३१.०३.२२</b> (लेखापरीक्षित)
9	कामकाजांपासून एकूण उत्पन्न	१२२,८६५	932,230	८५,२७९	४७७,०३५
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	६,८१८	६,३०५	(८६९)	२०,५४८
3	(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	५,०६०	8,833	(६४३)	94,340

\*नफा आणि तोटा विवरणपत्रातील अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबी भारतीय लेखा मानक नियम/ लेखा मानक नियम, जे लागू असेल त्यानुसार समायोजित आहेत. वरील माहिती ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या कालावधीसाठी तपशीलवार एकत्रीकृत अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवरुन, जे लेखासमितीने पुनर्विलोकित केलेले आहेत, संचालक मंडळाने मान्य केलेले आहेत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३च्या अनुसार स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेले आहेत, घेतलेली आहे. सदर वितीय निष्कर्षाचे पूर्ण प्रपत्र स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com आणि www.bseindia.com या वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.bajajelectricals.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सचालक मडळाच्या आदेशाने बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता

शेखर बजाज

दिनांकः १२ ऑगस्ट, २०२२ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CIN : L31500MH1938PLC009887 | नोंदणीकृत कार्यालय : ४५–४७, वीर नरिमन रोड, मुंबई –४०० ००९

दूरध्यनी क्र.: ०२२–६१४९ ७००० | वेबसाईट: http://www.bajajelectricals.com | इमेल : legal@bajajelectricals.com पखे

स्थळ: मुबई

लायटिंग

मुंबई, १२ ऑगस्ट, २०२२

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my client is intending to purchase the Shop No. 11 on

pround floor. Shree Devadiga Co-operative

Housing Society Ltd., B-2, Om Nagar, Sahar Pipe Line, Andheri East, Mumbai 400 099

admeasuring 360 sq. ft. built up area (hereir

after referred to as the 'said Shop') from the present owner M/s. Tristar Freight Forwarders.

any person/s having any claim or any interes

against into or upon the said Shop by way o

sale, Agreement, Contract, Exchange, MOU

gift, lien, mortgage, loan, charge, lease tenancy, occupation, possession, Easement

inheritance, trust, litigation, right of residence

naintenance and lis-pendence are hereby

required to notify the same in writing with

supporting documentary evidence to the undersigned within 14 days from the date

no claim is received or made as required

hereinabove, it shall be presumed that any

such claim in or on the said Shop shall be

considered as waived and / or abandoned for all intents and purposes and the same shall not

be binding on my client and my client shall

complete the purchase transaction with the present owner and the said transaction will be

completed without having any reference to such claim if any and same shall be

Advocate Mahavir K Rambhia

Andheri (E), Mumbai 400 059

Woodland Crest, First Floor, Opp. Vijay Nagar, Near Palloti Church Marol Maroshi Road, Marol

considered as waived

Place: Mumba

Date: 13/08/2022

ereof.

Name

Nagpui

Nagpui

Authorized Officer

(INR in million

ICICI Bank Limited

Date of Demand

in Demand Notice (Rs.)

February 02, 2022/

12,66,594.00/

Rs. 2,36,009.00/-

May 05, 2022/

3,31,370.00/-

March 03, 2022/ Nagpur

JM FINANCIAL CREDIT SOLUTIONS LIMITED 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400025.

JM FINANCIAL CIN: U74140MH1980PLC022644, Email id: jmfcsl.legal@jmfl.com

NOTICE

**SALE OF STRESSED FINANCIAL ASSETS** 

JM Financial Credit Solutions Limited invites Expression of Interest from eligible ARCs for the proposed sale of certain Stressed Financial Assets. The sale shall be on "As is where is and what is where is" basis and "Without recourse basis". Eligible prospective investors are requested to intimate their willingness to participate by way of an "Expression of Interest". Kindly refer the website https://jmfinancialcreditsolutions.in/AssetsforSale Date: 13th August, 2022 Sd/- Authorised Office For JM Financial Credit Solutions Limited Place: Mumbai

#### **JAMNAGAR UTILITIES & POWER PRIVATE LIMITED**

Registered Office: CPP Control Room, Village Padana, Taluka Lalpı District Jamnagar - 361 280, Gujarat Phone: 022-35557100 - Email: debenture investors@jupl.co.in Website: www.jupl.co.in - CIN: U40100GJ1991PTC051130

#### EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022							
	(Rs. in crore, except per share data and ratios						
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30 Jun' 22	Year Ended 31 Mar' 22				
NO.		Unaudited	Audited				
1	Total Income from Operations	1,155.30	4,627.05				
2	Net Profit before Tax	727.38	2,819.45				
3	Net Profit after Tax	597.91	2,372.50				
4	Total Comprehensive Income	589.73	2,353.32				
	[Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (OCI) (after tax)]						
5	Paid up Equity Share Capital	2.720.69	183.25				
6	Reserves (excluding Revaluation Reserve)	2,720.09	14,554,41				
7	Securities Premium Account		994.63				
8	Net worth	22 060 60	19,484.84				
9		23,968.60					
-	Paid up Debt Capital / Outstanding Debt	18,147.58	18,673.11				
10	Outstanding Redeemable Preference Shares	5,000.00	5,000.00				
11	Debt Equity Ratio	0.96	1.27				
12	Earnings Per Share (EPS) for the period / year						
	- Class 'B' Equity Shares of face value of Re. 1/- each (refer Note 4)						
	Basic and Diluted (in Rupees)	0.22	0.87				
13	Debenture Redemption Reserve	1,281.25	1,281.25				
14	Debt Service Coverage Ratio	2.06	2.01				
15	Interest Service Coverage Ratio	3.09	3.40				

1 The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30th June 2022 filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30th June 2022 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the Company's website (www.jupl.co.in).
2 For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to RSE I (tribited (www.besindis.com), and can be accessed on the Company's website.

to BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the Company's website (www.jupl.co.in).

3 The Audit Committee has reviewed, and the Board of Directors has approved the above

The Audit Committee has reviewed, and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on 12th August 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results. The Company has issued and allotted 2537,44,16,844 Class 'B' Equity Shares of Re. 1 each as fully paid-up bonus equity shares, by capitalizing the reserves, to the existing Class 'B' Equity Shareholders on 26th May 2022. The Earnings Per Share figures for the quarter/year ended 31st March 2022 have been restated to give effect to the allotment of the bonus shares, as required by INDAS-33.

In terms of exemption provided in the SEBI circular dated 29th July 2022, results for the corresponding quarter ended 30th June 2021 are not disclosed, as the Company was not required to submit the same under then prevailing SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Jamnagar Utilities & Power Private Limited

Satish Parikh

DIN : 00094560

#### Police Headquarters, Chhattisgarh Sector-19, Nava Raipur Atal Nagar, 492002 Notice Inviting for Upgradation/Accessories for AK-47 Rifle

		J		_			
No. PHQ/P&P/ARMS/3249 /2022; Nava Raipur, Dated : 10/08/2022							
Sealed tenders are being invited by the Director General of Police, Chhattisgarh							
on behalf of Governor of Chhattisgarh from Original Equipment Manufacturers							
(OEM) or authorized by OEM for the follo	owing item -						
				_			

S. No.	Upgradation/Accessories for AK-47 Rifle	Qty	EMD in Rs
1.	Long range reflex sight having mil dot with circle reticule including full top rail set (front & rear)	76	1,20,000/-
2.	Extendable & foldable bipod with rail mount	76	
3.	Foldable butt stock with cheek-rest and sling swivel attachment	76	

Note - Quantity will be variable

The tender offer in the prescribed tender form along with all the relevant documents sealed and completed in all the respect, must be submitted as per the schedule below

SCHEDULE FOR TENDER (a) Address for AIG of Police (P&P), Police Headquarters, tender Chhattisgarh. Sector 19, Nava Raipur-Atal Nagar submission document :-Chhattisgarh, Pin - 492002 (b) Last date and time Submission on Bid: 12/09/2022 till 02:00 pm Block No. - 03, Room No 309, Police Headquarters, Chhattisgarh Sector- 19

Nava Raipur-Atal Nagar, Pin-492002 (c) Place, Time and Date 12/09/2022 at 03:00 pm Block No.- 03, Room No opening Technical Bid :- 309, Police Headquarters, Chhattisgarh, Sector-19, Nava Raipur-Atal Nagar, Pin-492002

(d) Place, Time and Date Shall be intimated later opening Financial Bid :-

(e) Date till which the Bid 180 days from the scheduled date of submission o remain valid the Bid.

 Tender documents can be downloaded from our website www.cgpolice.gov.ir and at the time of submission of document tender fee 5,000/- will be paid in the form of DD of State Bank of India/Scheduled Bank (Other than Cooperative Bank) payable at Raipur in favour of Director General of Police PHQ, C. G. Raipur Or State Govt Challan of Rs. 5,000/- to be deposited in the Head of A/C 0055-Police, 800- other receipt. Tender fee is non refundable and can't be

exempted in any condition. If any bidder sends tender documents through Courier/Speed post, the tender be accepted till 02:00 on dt. 12/09/2022 at Room No. 309 Police Headquarters, Chhattisgarh, Sector-19, Nava Baipur-Atal Nagar only. Received tender documents in any other address at PHQ on stipulated date and time, will not be accepted.

3. The purchaser shall not be responsible for any postal delay resulting into nonreceipt/non-delivery or late receipt of tender documents.

In case of tender opening date being declared as holiday, tenders will be

opened on next working day.

 Modification/Amendments/Corrigendum, if any shall not be advertised on the news paper but shall be published in the aforesaid web site only and the time of submission of bid will also be extended if required.

6. Quantity will be variable at any stage without assigning any reason

G-93571/5

MAK<u>ERS</u>

(Richa Mishra) AIG of Police (P&P) For- DGP of Police

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA.
Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759
nail ID: shareinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com Email ID: sh

Quarter ended 30/06/2022 30/06/2 **Particulars** 1349.24 Income from Operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before tax 39.89 107.45 10.46 107.45 (After Exceptional and / or Extraordinary items) 39.89 10.46 29.85 7.55 62.71 (After Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (comprising profit / Loss for the period after tax and other comprehensive Income after Tax)
Equity Share Capital 364.83 364.83 Reserves (excluding Revaluation Reserve as 2477.39 shown in the Balance Sheet of the Previous Year (before Extraordinary items) (of Rs.10/- each) 0.21 1.72 Earnings Per Share (EPS) (after Extraordinary items) (of Rs.10/- each) 0.21 0.82 (b) Diluted

). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 12

Company website www.centenialindia.com and BSE Ltd. website: www.bseindia.com.

Place : Mumbai, Maharashtra

**PUBLIC NOTICE** Date: August 12, 2022

This is to bring to the notice of the public at large that by virtue of this notice, I am investigating the title of Mr. Suresh Subba

Poojari in respect of GodownNo.10 admeasuring about 150 sq. ft. area situated in the basement of the building known as "Vijay Chambers" having ground plus 11 upper floors with elevator acilitymaintained by Vijay Chamber Premises Co-operative Society Limite having registration no. BÓM/GEN 774/1972 dated 2.10.1972 situated a 1140, Tribhuvan Road, Mumbai- 400004 constructed on portion of land bearing CSNo. 1140, 1/1140, and 2/1140 of the Girgaum Division in the registration district of Mumbai City assessed to Municipal taxes under D ward of the Municipal Corporation of Greater Mumbai.

My client, Mohammed Javed, is the

TO ALL WHOM THESE PRESENTS SHALL COME

intending purchaser in respect of the aforesaid GodownNo.10 together with the incidental rights and appurtenances and all benefits arising out of the property and the proportional interest in the land and

membership of the society.
It has been represented by the above named owner of the unit of the Godown no.10 that he had purchased the propert from M/s Wadhwa & Associates from hi nember of the aforesaid society which ssued share certificate in his name earing no.159 in respect of 5 shares of Rs.50 each bearing distinctive number 961 to 965 (both inclusive). The aforesaid owner claims to have lost the original agreement with M/s Wadhwa Associates.

The members of the public who claim an right, title and/interest in relation to the said property and/or the said shares are hereby called upon to kindly submit thei objections/claims, if any, along with the necessary proof in support thereof to the undersigned at the below address within a period of 14 days from the date of publication of this public notice.
The public at large is hereby notified that

on expiry of 14 days, all members of the public who shall fail to respond to this notice shall be deemed to have abandoned all their rights/claims objections if any, upon or in respect of the said property and my client shall proceed to purchase the property on the basis of the representations of the aforesaid owner considering them to be true.

Dated this 13 day of August, 2022
Prerak Choudhary
Advocate, High Court, Mumbai Advocate for the Intending Purchasers Office nos. 1 &2, Bluemoon Chambers NM Road, Fort, Mumbai-400001 Email-prerakchoudhary @gmail.com Mob-9920472747 Statement of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 4447.12

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

Vijay MAJREKAR Managing Director ~ DIN : 00804808

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/2640/2022 Date: 11/08/2022 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice** 

Application No. 235 of 2022

CRYSTAL AVENUE TOWER B CHS LTD., having its registered address at C.T.S. No.792, Survey No. 57(part), Hissa No. 6, Poisar Village, Dattani Park Road, Thakur Village, Kandivali East), Mumbai - 400101. **(Applicant Society) .....Versus 1) M/s. Byramjee Jeejeebhoy** Pvt. Ltd. Having its registered office at, Jolly Makers Chambers III, Nariman Point, Mumbai 400021. **2) Zuja braz Fonseca His W/o Laisa Zuja Fonseca** His legal heirs Opponents Villim Fonseca a) Hector Fonseca b) Leslie Fonseca c) Mark Fonseca his legal heirs 1) Margarette Mary Fernandes 2) Dolsy Mary Rebellow 3) Mayble G. Crasto 4) Gladys Rebellow 5) Joycee Pereira All 2 (a to d & 1 to 5) having address at, Situated at Survey No. 57(part), Hissa No. 6, C.T.S. No.792/1, of Village - Poisar, Taluka - Borivali, M.S.D, Mumbai -400101. **3) Lejali Fransis Fonseca 4) Willim Alexander Fonseca 5) Hector Polly Fonseca** All 3, 4 & 5 having address at, Situated at Survey No. 57(part), Hissa No. 6, C.T.S. No. 792/1 of Village - Poisar, Taluka - Borivali, M.S.D., Mumbai -400101. **6) Mr. Ramesh Singh** Survey No. 27, C.T.S. No. 793,Village - Poisar, Taluka - Borivali, Kandivali East, Mumbai - 400101. 7) Bombay Real Estate Development Company (Pvt.) Having its registered office at, Noshirvan Mansion, 3<sup>rd</sup> floor, Henri Road, Colaba, Mumbai - 400039. 8) M/s. Nanabhoy Jeejeebhoy (Pvt) Ltd. Having its registered office at, 2<sup>nd</sup> floor, Manglore Mansion, Ballard Estate, Mumbai - 400001. 9) M/s. Thakur Brothers Situated at Survey No. 57(part), Hissa No. 6, C.T.S. No.792/1, of Village - Poisar, Taluka Borivali, M.S.D. Mumbai - 400101. **10) M/s. Falcon Estate** A Partnership firm, Having office address at <sup>nd</sup> Kambli Wadi, Tejpal Road, Vileparle (East), Mumbai - 400057. 11) Crystal A Wing **CHS Ltd.** Having its address at, C.T.S. No.792, Survey No. 57(part), Hissa No. 6, Poisa Village, Dattani Park Road, Thakur Village, Opponents Kandivali (East), Mumbai - 400101 12) Ganpati Tower CHJS Ltd. Having its address at, C.T.S. No.792, Survey No. 57(part) lissa No. 6, Poisar Village, Dattani Park Road, Thakur Village, Kandivali (East), Mumba 400101....Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to subm any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance of land bearing Survey No. 57 (Part), Hissa No. 6, Corresponding Old C.T.S. No.792 & New C.T.S 792/3, admeasuring area 2134.03 Sq. Mtrs. and internal road, garden etc. right interest out of total plot of land admeasuring area 8795.80 Sq. Mtrs. of Village - Poisar, Taluka - Borivli, City Survey Office - Goregaon Mumba Suburbanand the building standing thereon in favour of the Applicant Society

The hearing in the above address case has been fixed on 01/09/2022 at 02:00 p.m. Sd/-



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

## KSB **b.**

SYMBOLIC POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that

the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-

mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

Description of Property/ Date of Symbolic Possession

Flat No 306 At Third Floor of Satvam Exotica-A. Plot

Flat No 306, A Wing, "Satyam Exotica"plot No 2 Nkh No 99/1 CS No 213 Sheet No 50 Co House No

99/1 Maharashtra Nagpur- 440030./ August 11, 2022

631/A/2 Ward No 68 Mouza Hazari Pahad KH No

C. S. No.501 (Plot No.501), NMCHouse No.372, Ward No.26, Sheet No.221, Mahaal, Near Water Tank, Nagarkhana Road, Village And Dist. Nagpur, Maharashtra 440002/ August 11, 2022

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the

property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sharma & Sharma
Sangita GovindLBNAG00004811748 & Hazaripahadkh No 99/1, Maharashtra, Nagpur-

440030/ August 11, 2022

provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

receipt of the said notice

Name of the

Borrower/ Loan Account Number

\_BNAG00005281443

Sangita Govind-\_BNAG00005307980

Shrikant Rangnathrao Shivankar & Rashmi Shrikant Shivankar-

LBNAG00001315379

Date: August 12, 2022

Place: Nagpur

Govind Jagdish Sharma & Sharma

Govind Jagdish

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane

Registered Office: Office No. 601, Runwal R-Square, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai - 400 080. CIN: L29120MH1960PLC011635; Tel. No.: 022 2168 1300; Email: compsec.india@ksb.com; www.ksbindia.co.in Extract of consolidated unaudited financial results for the

guarter and nine months ended June 30, 2022

Quarter Year to date figures Quarter ended for the current ended June 30, **Particulars** June 30 period ended 2022 2021 June 30, 2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) otal Income from operations 4,618 8,890 3,114 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 371 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional item and share of profit in respect of investment in Associate Company) Net Profit / (Loss) for the period after tax (after 878 272 Exceptional item and share of profit in respect f investment in Associate Company) Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period (after ax) and Other Comprehensive Income (after tax **Equity Share Capital** 348 348 348 Basic and diluted Earnings Per Share 7.82 13.62

Notes:

. Details of Standalone Financial Results are as under

(of Rs.10/- each) (for continuing and

discontinued operations) (in INR)

(INR in million

Particulars	ended June 30, 2022	for the current period ended June 30, 2022	ended June 30, 2021
Total Income from operations	4,650	8,922	3,141
Profit before tax	652	1,180	386
Profit after tax	483	873	283
The above is an extract of the detailed format	of Ouarterly Fina	ncial Results filed with th	a Stock Evchanges

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com, and on Company's website www.ksbindia.co.ir For KSB Limited

sd/-Rajeev Jain

Date: August 11, 2022

Managing Director



स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड महाराष्ट्र वाहतुक भवन, डॉ.आनंदराव नायर मार्ग, १ पहिला मजला, मुंबई सेंट्रल, मुंबई -४०० ००८.

निविदा सूचना

बँकेचा ६९ वा वार्षिक अहवाल छपाईबाबत. (सन २०२ १-२२)

१) निविदा फॉर्म विक्रीची किंमत रु.५००/-

२) निविदा वरील पत्त्यावर उपलब्ध होण्याची तारीख व वेळ :- दि १७-०८-२०२२ ते दि

२०-०८-२०२२ बुधवार ते शनिवार सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत ३) निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख व वेळ : **दि.२३-०८-२०२२ दुपारी ०४.०० पर्यंत** 

निविदाकारांसाठी आवश्यक किमान अर्हता :-

१ ) वार्षिक उलाढाल :- किमान रु. ५० लाख वा अधिक, २) ताळेबंद व नफा तोटा पत्रकाची सनदी लेखापालाने प्रमाणित केलेली अद्यावत प्रत

३) जी.एस.टी.नोंदणी प्रमाणपत्र.

व्यवस्थापकीय मंचालक

Bajaj Electricals Ltd.

BAJAJ Inspiring Trust

#### CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

(₹ In Lakhs except per share data)

Sr.	Sr.		Quarter Ended			
No.	PARTICULARS	<b>30-Jun-22</b> (Unaudited)	<b>31-Mar-22</b> (Audited)	<b>30-Jun-21</b> (Unaudited)	31-Mar-22 (Audited)	
1	Total income from operations	122,912	133,432	85,685	481,301	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)*	5,670	5,573	(3,141)	17,952	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)*	5,670	5,213	(3,141)	16,629	
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)*	4,119	3,867	(2,497)	12,441	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	4,079	4,119	(2,460)	13,011	
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				2,297 170,049	
8	Networth				172,083	
9	Earnings per share after exceptional items (not annualised) (Face value of ₹ 2/-)					
	Basic:	3.59	3,37	(2.18)	10,85	
	Diluted :	3.57	3,36	(2.18)	10.81	
	Earnings per share before exceptional items (not annualised) (Face value of ₹ 2/-)					
	Basic : Diluted :	3.59 3.57	3.60 3.59	(2.18) (2.18)	11.71 11.67	

#### **Key numbers of Standalone Financial Results**

(₹ in Lakhs)

					(\ III Lakiis)
Sr. No.			Year Ended		
	DADTICIII ADC	<b>30-Jun-22</b> (Unaudited)	31-Mar-22 (Audited)	<b>30-Jun-21</b> (Unaudited)	31-Mar-22 (Audited)
1	Total income from operations	122,865	132,237	85,279	477,035
2	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	6,818	6,305	(869)	20,548
3	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	5,060	4,433	(643)	15,350

\*Exceptional and/or Extraordinary items are adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever

The above information has been extracted from the detailed consolidated unaudited financial results for the quarter ended 30th June 2022, which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.bajajelectricals.com.

By order of the Board of Directors

for Bajaj Electricals Limited

Chairman & Managing Director

Shekhar Baiai

Date: August 12, 2022

By Order of the Board For Makers Laboratories Limited

Regd. Office: 54D, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 Tel:+91 22 28688544, E-mail: investors@makerslabs.com, Website: www.makerslabs.com STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

**Makers Laboratories Limited** 

i									(Rs in Lacs)
ı			Standa	alone		Consolidated			
Sr.	Particulars	Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended
No.	ļ	30.06.2022	31.03.2022		31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
ı 📖 '	<u> </u>	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
, <u>1</u> '	Total Income from operations	980.09	911.16	1486.28	5,325.74	2,645.80	2,793.92	3,688.17	12,980.60
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(223.68)	(181.37)	34.85	31.32	(25.99)	129.12	492.23	1,568.08
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(223.68)	(181.37)	34.85	31.32	(25.99)	126.18	492.23	1,568.83
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(227.35)	(160.34)	29.56	17.18	(83.06)	92.96	372.58	1,171.73
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(227.45)	(168.14)	75.67	67.92	(85.69)	76.73	409.07	1,214.97
6	Equity Share Capital	590.04	491.70	491.70	491.70	590.04	491.70	491.70	491.70
	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year)				5,030.02				5,466.34
	Earnings per share of Rs 10/- each (not annualised)								
ı ['	Basic & Diluted	(3.97)	(3.13)	0.58	0.34	(2.82)	(1.19)	3.54	9.71

Notes:

Place: Mumbai

Date: August 12, 2022

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter ended June 30, 2022 are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the website of the Company (www.makerslabs.com)

The Ind AS compliant financial results of the quarter ended June 30, 2022 have been stated in terms of SEBI Circular CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016.

Saahil Parikh **Wholetime Director** (DIN 00400079)

CIN: L31500MH1938PLC009887 | Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai -400 001 Telephone: 022-61497000 | Website: http://www.bajajelectricals.com | Email: legal@bajajelectricals.com

APPLIANCES

Place: Mumbai

LIGHTING

**FANS** 

KSB Limited